



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-ब

वर्ष २, अंक १५३]

बुधवार, नोव्हेंबर २३, २०१६/अग्रहायण २, शके १९३८

[पृष्ठे २, किंमत : रुपये १.००

असाधारण क्रमांक ३००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले  
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांन्वयतिरिक्त) नियम व आदेश

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ नोव्हेंबर २०१६

आदेश

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०.

क्रमांक संकीर्ण. २०१६/प्र.क्र. ९९/१३-स.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा महा. २४) चे कलम ३ याद्वारे राज्य शासनास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन निबंधकास सहाय्य करण्यासाठी जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, पालघर यांना खालील परिशिष्टातील स्तंभ (३) मध्ये दर्शविलेल्या कार्यक्षेत्रामध्ये स्तंभ (२) मध्ये नमूद केल्यानुसार निबंधकाचे अधिकार प्रदान करीत आहे :—

परिशिष्ट

अ. क्र. (१)	निबंधकांचे अधिकार (२)	अधिकारक्षेत्र (३)
१	उपरोक्त कायदा व नियमातील निबंधकाचे खालील अधिकाराव्यतिरिक्त सर्व अधिकारी कलम—२९(३) चे स्पष्टीकरण-दोन, ४४(३) परंतुक, ६६(२) परंतुक, ८१(१) व (६), ९०(२), १३४(२), १४२, १४८(३), १५२, १५३, १५४ व १५९; नियम—२(क), २२(२), ४२, ४३(२), ६२(१) परंतुक, ६९(१) व त्याखालील स्पष्टीकरण-दोन, ६९(७), ७४, ८५(९), ९३(१०) व (११), १००(४) (महाराष्ट्र कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेसंदर्भात १०३(२), १०७(२) (३), हुकुमनामा अंमलबजावणीच्या बाबतीत अनामत ठरविण्यासंदर्भात.	पालघर जिल्हा

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

एस. एस. संधू,

शासनाचे अपर मुख्य सचिव.

(१)

**CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT**

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk  
Mantralaya Annexe, Mumbai 400 032, dated the 22nd November 2016

**Order**

MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETIES ACT, 1960.

No. MIS. 2016/C.R.99/13-C.—In exercise of the powers conferred by section 3 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (Mah. XXIV of 1961) the Government of Maharashtra hereby confers upon the District Deputy Registrar, Co-operative Societies, Palghar, the powers of the Registrar as specified in column (2) of the Schedule appended hereto to be exercised within the local area specified in column (3) thereof :—

*Schedule*

Sr. No.	Power of Registrar	Local Area
(1)	(2)	(3)
1	All powers of the Registrar under the Act and the said rules not being power under— (a) Explanation II to sub-section (3) of section 29, provision to sub-section (3) of section 44, provision to sub-section (2) of section 66, 81(1) and (6), 90(2), 134(2), 142, 148(3), 152, 153, 154 and 159 of the Act ; and (b) Rule 2(c), 22(2), 42, 43(2), provision to sub-rule (1) of rule 62, 69(1) and explanation 2 thereto, 69(7), 74, 85(9), sub-rules (10) and (11) of rule 93, 100(4), is so far as it relates to Maharashtra State Co-operative Agriculture and Rural Development Bank, 103(2), sub-rules (2) and (3) of rule 107 is so far as they relate to scale of deposits for execution of decree.	District Palghar.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. S. SANDHU,

Additional Chief Secretary to Government.